

Opaque financials of banks pose a bigger challenge for investors

While corporate loans shall be restructured, retail and SME loans are at lenders' discretion

HAMSINI KARTHIK
Mumbai, 8 September

For the first time in over a decade, analysts brushed aside the headline numbers posted by banks for the June quarter. Instead, they pushed investors to look for finer details, such as cheque bounce rates, loan book covered by the moratorium, and the cross-section of customers opting for the benefit. As regulations for restructuring come out and banks having limited time until December 31, 2020, to implement the same, the growing consensus is that September quarter results, too, may not hold much relevance.

Suresh Ganapathy of Macquarie Capital strongly feels that loan restructuring will only increase the opacity of financials and balance sheets of banks may not reflect the true nature of their books in the near term.


Krishnan A S V of SBI Cap Securities urges investors to ask banks for details that are otherwise not public information. "Our learnings from the two previous large-scale restructuring exercises suggest that investors are better-off ignoring the headline restructured portfolio and focusing instead on greater disclosures to assess the true sense of the borrowers' ability to repay. Investors should encourage banks to disclose parameters, such as nature of lending, nature of the collateral, and the depth of banking relationship," he emphasises.

There's a strong reason for both analysts harping on a possible opacity in financials of banks: Loans worth \$4-5 trillion (corporate, SME and retail loans included), which are affected following the Covid-19-trig-



EFFECTIVENESS OF LOAN RESTRUCTURING

Loans restructured from FY13 to FY20 (%)



gered disruption, are likely to be restructured. Of the lot, unknown territories are retail (home loans, auto loans, and personal loans) and SME (small and medium enterprise) loans.

While there are tried norms and elaborate financial ratio tests to pass for restructuring of corporate loans, the applicability for restructuring retail loans is at the discretion of banks. In other words, restructuring corporate loans may be a more collective, uniform and disciplined exercise, whereas retail and SME loans may be prone to subjectivity.

Sample a case where a borrower may have taken two loans — an auto loan and a home loan — from two different banks. While the bank that has lent the home loan may restructure the exposure, but the other, which has extended the auto loan, may deny a similar benefit. Thus, the borrower whose earning capacity is stretched would be a standard account for one bank and a restructured account for the other.

Take another case where a borrower has availed two loans from a bank. One bank may restructure both loans, while another, based on some internal cash flow projec-

tions of the customer, may extend the benefit only to one loan — possibly that with higher outstanding.

"Even with moratorium, such practices were followed; with restructuring, they may increase," says an analyst with a foreign brokerage. These practices are worth highlighting because while banks may reveal fewer restructured loans, the borrower's overall loan repayment ability is under pressure and that may never be revealed to their stakeholders, including equity investors. A note by SBI Cap Securities indicates that 50 per cent of ₹98 trillion of SME loans and 15 per cent of ₹28.2 trillion retail loans were under moratorium and 30-50 per cent of these loans are likely to be restructured. At 10 per cent provisioning, ₹36,000-crore provisioning cost is waiting to hit banks by December 31, 2020, or over half the capital raised by private banks, so far. With various restructuring tools available until FY23, true balance sheet position of banks may not be known for a while. Not surprisingly then, investors have been cautious with banking stocks. The Nifty Bank index has lagged the Nifty50 index since March 2020, as well as in the recent past. On Tuesday, while the Nifty50 was down 0.33 per cent, the Nifty Bank was down 0.87 per cent. The RBI had announced the restructuring norms on Monday evening.

Analysts at BofA Securities say as banks restructure loans under the Covid shock, it will add to uncertainty in the short run. For investors, this means staying cautious on the sector, even if banks put out stunning quarterly results.

Oil glut trade on brink of a return; Brent crude below \$40


BLOOMBERG & REUTERS
8 September

An oil trade that only works when the market is glutted may be about to make a comeback. That's bad news for producers withholding near-record amounts of crude in a coordinated bid to help prop up prices. Crude futures in London, on Tuesday, fell below \$40 a barrel for the first time since June 25. Brent crude was trading at \$39.73 per barrel, down 5.63 per cent at

7:47 pm IST.

The combination of a stalling Asian demand recovery, the end of the US summer driving season, and increased supply from the Opec+ alliance are signaling a bleak short-term outlook for oil prices. The global Brent crude benchmark is currently trading quite deeply in a bearish pattern known contango, where the most immediate prices are far below those for contracts for supply in later months. The discount has gotten so big that it appears to

goes now, stash them on ships, and sell them later at a profit.



cover the nominal cost of hiring 1,200-ft long supertankers. In other words: Traders can buy car-

Such a development would be viewed with concern by the likes of Saudi Arabia and Russia, the two nations who led the deepest global oil production cuts in history. In recent months, they have been carefully trying to boost supply to bring it slowly back toward normal. The contango implies that the market is so oversupplied that one of the industry's most expensive forms of storage is becoming a viable

way to hoard barrels — on paper at least.

Gold prices fell sharply on Tuesday as a strong dollar outweighed lingering economic concerns and investors awaited policy cues from the European Central Bank.

Gold falls sharply

Gold prices fell sharply on Tuesday as a strong dollar outweighed lingering economic concerns and investors awaited policy cues from the European Central Bank.

Spot gold was down 0.55 per cent at \$1,918.49 per ounce at 7:47 pm IST, after falling as much as 1 per cent to \$1,907.61. In Mumbai, standard gold settled at ₹50,870.

Harish Textile Engineers Limited
2nd Floor, 19 Patel Park Road, Andheri (East) Mumbai-400009
CIN No: L2811MH2009PLC201521 | Web site: www.harishtextile.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2020

Sr. No.	Particulars	Basis: Rupee		
		Quarter ended March 31, 2020	Quarter ended March 31, 2019	Year ended March 31, 2020
1.	Total Income from Operations	22,85,97,398	11,04,81,492	86,52,49,084
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	(1,84,09,829)	56,88,600	(8,97,176)
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary Items)	(1,84,09,829)	56,88,600	(8,97,176)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary Items)	(1,84,09,829)	17,64,442	(7,76,810)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(1,84,09,829)	17,64,442	(7,76,810)
6.	Reserve including Retention Reserve as shown in the Auditor Balance Sheet of the previous year	3,33,60,000	3,33,60,000	3,33,60,000
7.	Carrying Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -			
1.	Basic	3.58	0.53	2.16
2.	Diluted	3.58	0.53	2.16

Note: The Audit Committee has reviewed the above financial results and board of directors have approved the above results at its respective meetings on September 07, 2020. The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended on March 31, 2020 filed with the Stock Exchange on September 07, 2020 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter & year ended on March 31, 2020 are available on the Company's website www.harishtextile.com and in the Stock Exchange website www.bseindia.com

For Harish Textile Engineers Limited
and on behalf of Board of Directors
Sd/-
Hansraj Desai
Executive Director
DIN:00482481

Mumbai
07 Sep-20

FDC LIMITED
CIN: L2423MH1940PLC00176
Registered Office - B-5, M.I.D.C. Industrial Area, Waki - 411 136,
Dist. Aurangabad Maharashtra, Tel: 022-26733300. Website: www.fdcindia.com

NOTICE OF THE 80th ANNUAL GENERAL MEETING - REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 80th (Eightieth) Annual General Meeting ("AGM") of the Members of FDC Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday, September 30, 2020 at 10:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM.

In view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs has issued General Circulars dated April 8, 2020, April 12, 2020 and May 5, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and Circular dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), permits holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), MCA Circulars and SEBI Circulars, the forthcoming 80th (Eightieth) AGM of the Company will be held through VC / OAVM. Shareholders attending the AGM through VC / OAVM shall be identified for the purpose of recording the quorum under Section 103 of the Act. The Notice of AGM together with the Regulatory Statement thereon under Section 302 of the Companies Act, 2013 along with the Audited Financial Statements, Board's Report and the Statutory Auditors' Report thereon for the financial year ended March 31, 2020 have been sent electronically to the Members whose e-mail IDs are registered with the Company / Depository Participant / Registrar and Share Transfer Agent. The dispatch of Notice of AGM has been completed on Tuesday, September 08, 2020.

In line with the MCA Circulars and SEBI Circulars, Shareholders are advised to register / update their Email ID with the Depository Participants, in order to receive electronic copies of the Annual Report / Login credentials, since physical copies of the Annual Report will be dispatched to the Shareholders this year.

BOOK CLOSURE
Notice is also hereby given pursuant to Section 93 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulations that the 80th (Eightieth) AGM from Thursday, September 24, 2020 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive).

VOTING THROUGH ELECTRONIC MODE:
Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 388 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any modification), amendments and re-enactments) thereof, for the same being in force, Regulation 41 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard - 2 (SS-2) on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, MCA Circulars and SEBI Circulars, the Company is providing its Members, the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means on all the business to be transacted as set forth in the Notice of the AGM, through the remote e-voting facility ("remote e-voting") provided by National Securities Depositories Limited ("NSDL"). The Company is also providing e-voting facility ("e-voting") at the AGM to be held through VC/OAVM facility by and the Shareholders who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote during the AGM, through e-voting. The Company has appointed Mr. Sanjay Dholekar (Membership No. F 2655), of M/s. Sanjay Dholekar and Associates, Practising Company Secretary (CP No. 3798) as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting process, in a fair and transparent manner.

The instructions for remote e-voting and e-voting are given in the Notice of the AGM. Shareholders are requested to note the following:

- The remote e-voting will commence on Sunday, September 27, 2020 (at 9:00 a.m. IST) and end on Tuesday, September 29, 2020 (at 5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting from Wednesday, September 30, 2020 (at 9:00 a.m. IST) till the date of the AGM. During this period, Shareholders of the Company holding shares in dematerialized form, as on the Cut-off date, i.e. Tuesday, September 22, 2020 may cast their vote by remote e-voting on the resolutions specified in the Notice of the AGM. Shareholders who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through VC / OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote is a record on file by the Scrutinizer, they shall not be allowed to change it subsequently.
- The voting rights of the Shareholders (for voting through remote e-voting or e-voting at the AGM) shall be in proportion to their share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-off Date, i.e. Tuesday, September 22, 2020. A person whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories / Registrar and Share Transfer Agent as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
- Any person who acquires Shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date, may obtain the login details by sending an email to evoting@nsdl.co.in. A person who is not a Shareholder as on the Cut-off Date should treat the Notice of AGM for information purposes only.
- The manner of "remote e-voting" and "e-voting" during the AGM, for Shareholders holding shares in dematerialized mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses is provided in detail in the Notice of the AGM.

A copy of the AGM Notice along with Annual Report for the financial year 2019-2020 is available on the website of the Company at www.fdcindia.com and on the website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com, where the shares of the Company are listed. A copy of the AGM Notice is also available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than 48 (Forty Eight) hours from the conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, www.fdcindia.com immediately after their declaration, and will be communicated to NSDL, evoting@nsdl.com and stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

In case you have any queries or issues regarding remote e-voting and e-voting, you may refer the frequently asked questions ("FAQs") for the AGM to be held through VC/OAVM facility at www.evoting.nsdl.com under help section or write an email to evoting@nsdl.co.in or contact Mr. Anirudh Vaidya, Senior Manager - NSDL at anirudh.vaidya@nsdl.co.in or call on +91-22-24954552.

Shareholders who would like to express their views or ask questions may do the same by sending request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/BOIS number. PAN, mobile number along with their queries to evoting@nsdl.com from Monday, September 21, 2020 (9:00 a.m. IST) to Friday, September 25, 2020 (5:00 p.m. IST).

This is an email invitation to the AGM as per the Company's website at www.fdcindia.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

By Order of Board of Directors
For FDC Limited
Sd/-
Date: September 08, 2020
Place: Mumbai
Bhaskaran Ertim
Company Secretary and Compliance Officer

VEDANTA LIMITED
CIN: L3209MH1955PLC294394
Regd. Office: 1st Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue
Aval Projects, Chakola, Andheri (East), Mumbai - 400 093
Phone No. +91-22-66434500, Fax: +91-22-66434530
Email ID: comp.sect@vedanta.co.in, Website: www.vedantalimited.com

NOTICE OF THE 55th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING PROCEDURE AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 55th Annual General Meeting (AGM/Meeting) of the Members of the Company is scheduled to be held on Wednesday, September 30, 2020 at 3:00 pm IST by way of Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set forth in the Notice of the Meeting dated September 07, 2020. The Ministry of Corporate Affairs (MCA) vide its General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively (MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, (collectively referred to as "Relevant Circulars"), have granted permission for holding the AGM through VC/OAVM without the physical presence of the members at a common venue. Accordingly, the Company's AGM is scheduled to be held through VC/OAVM only as per the scheduled date and time.

Members may note that in accordance with the Relevant Circulars, the Company has sent the Integrated Annual Report for the FY 2019-20 and the Notice of AGM through electronic mode only to all its Members whose email IDs are registered with the Company/Depository Participants (DPs) as on Friday, September 04, 2020. The electronic dispatch of Annual Report & AGM Notice has been completed on September 08, 2020.

Members whose email IDs are not registered and who wish to receive the Notice of the AGM, Annual Report and all other communications by the Company from time to time, may get their email IDs registered by submitting a written request letter to KFin Technologies Private Limited, the Registrar & Transfer Agent of the Company at evn@kft.com or to the Company at comp.sect@vedanta.co.in. However, for the shares held in demat form, members are requested to write to their respective DPs.

The Integrated Annual Report including the Notice of the 55th Annual General Meeting is also available on the website of the Company at www.vedantalimited.com, the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and also on the website of BSE Limited www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Relevant Circulars and the Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI), the Company has engaged the services of NSDL to provide the facility to Members to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic voting system. The Members can cast their vote through remote e-voting before the AGM and through e-voting during the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The remote e-voting facility before the date of the AGM will be available during the following voting period (both days inclusive):

Commencement of Remote e-voting	From 9:00 a.m. (IST) on Sunday, September 27, 2020
End of Remote e-voting	Upto 5:00 p.m. (IST) on Tuesday, September 29, 2020

The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the Cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting before the AGM and facility of e-voting system during the AGM. A person who is not a Member as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date. Any person who acquires shares and becomes a Member of the Company after sending the Notice of AGM and holds shares as on the Cut-off Date, may obtain the login ID and password for facility of remote e-voting or facility of e-voting system during the AGM, as the case may be, by sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in or may contact the toll-free number provided by NSDL: 1800-222-9990. The detailed procedure for remote e-voting before and during the AGM is provided in the Notes to the Notice of the AGM. Members may join the AGM through VC/OAVM facility or view the live webcast of the AGM proceedings through the e-voting platform provided by NSDL at <https://www.evoting.nsdl.com>, by following the instructions provided in the Notes to the Notice of the AGM. The members may join the meeting 30 minutes before and after the scheduled time of commencement of the AGM. The facility of participation at the AGM through VC/OAVM will be made available for 1,000 members on first come first served basis.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-9990 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mrs. Pallavi Mahale, Manager or Mrs. Soni Singh, Assistant Manager, NSDL, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai - 400 013, at the designated email ID evoting@nsdl.co.in or pallavi.mahale@nsdl.co.in or soni@nsdl.co.in or at telephone nos. - +91 22 24954545, +91 22 24954559, who will also address the grievances connected with the voting by electronic means. The members may also contact the Company by sending an email to comp.sect@vedanta.co.in.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act 2013 read with rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 25, 2020 to Tuesday, September 29, 2020 (both days inclusive) for the purpose of the AGM.

The voting results of the AGM along with the Scrutinizer's Report will be declared as per the statutory timelines and will also be posted on the websites of the Company i.e., www.vedantalimited.com, stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com and on NSDL website <https://www.evoting.nsdl.com>.

For Vedanta Limited
Prerna Halsewely
Company Secretary & Compliance Officer

Place: New Delhi, India
Date: September 08, 2020

**GOVERNMENT OF TAMILNADU
AGRICULTURAL ENGINEERING DEPARTMENT
TENDER NOTICE**
T/1/13167/2020 Date: 06.09.2020

For and on behalf of the Governor of Tamil Nadu, sealed Tenders are invited from Manufacturers or Sole Distributors by the Chief Engineer (AE), 437, Anna Salai, Nandambam, Chennai-35 for the following items, as per the terms and conditions and detailed specifications listed in the tender document.

S.No.	Tender No.	Tender for the supply of	END (Rs. in lakhs)	Cost of Tender documents (in Rs.)
1		14 Nos. of Tractor Operated Seed Drill - 9 Type Cultivator	3.15	Rs. 15,000 + 12% GST
2		10 Nos. of Tractor Operated Seed Drill - 11 Type Cultivator	3.50	
3		4 Nos. of Walk Combine Harvester	1.15	
4		40 Nos. of Tractor 4 Wheel Drive	5.30	
5	T/1/2020-2021	23 Nos. of Backhoe with Front end Loader	7.00	
6		10 Nos. of Multi Axle Carrier (MAC)	4.10	
7		5 Nos. of Carrier Vehicle for Combine Harvester	1.10	
8		5 Nos. of Mini Tractor suitable for Sugarcane Detaching Machine	3.40	
9		5 Nos. of Tractor Operated Sugarcane Detaching Machine	3.50	

The tender documents with detailed specifications are available at the Office of the Chief Engineer (AE), 437, Anna Salai, Nandambam, Chennai - 300 035 from the date of notification on payment from 10.30 AM to 4.00 PM on all working days till the date mentioned below. The EMD should be paid via Demand Draft in the name of Chief Engineer (AE), sayalal at Chennai.

Last Date and Time for issue of Tender Document	12.00 Noon on 09.10.2020
Last Date and Time for receipt of Tender Document	2.00 PM on 09.10.2020
Tender Opening	3.00 PM on 09.10.2020

The tender documents are non-transferable. The Tenders will be opened in the presence of the respective tenders who are present with due authorization letters on the date and time mentioned above at the office of the Chief Engineer (AE), Nandambam, Chennai.

Tender documents can also be downloaded from the website: www.tenders.in given at free of cost.

Chief Engineer (AE)

OPR/ 2348 /TENDER/2020

FDC LIMITED
CIN: L2423MH1940PLC00176
Registered Office - B-5, M.I.D.C. Industrial Area, Waki - 411 136,
Dist. Aurangabad Maharashtra, Tel: 022-26733300. Website: www.fdcindia.com

NOTICE OF THE 80th ANNUAL GENERAL MEETING - REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 80th (Eightieth) Annual General Meeting ("AGM") of the Members of FDC Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday, September 30, 2020 at 10:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM.

In view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs has issued General Circulars dated April 8, 2020, April 12, 2020 and May 5, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and Circular dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), permits holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), MCA Circulars and SEBI Circulars, the forthcoming 80th (Eightieth) AGM of the Company will be held through VC / OAVM. Shareholders attending the AGM through VC / OAVM shall be identified for the purpose of recording the quorum under Section 103 of the Act. The Notice of AGM together with the Regulatory Statement thereon under Section 302 of the Companies Act, 2013 along with the Audited Financial Statements, Board's Report and the Statutory Auditors' Report thereon for the financial year ended March 31, 2020 have been sent electronically to the Members whose e-mail IDs are registered with the Company / Depository Participant / Registrar and Share Transfer Agent. The dispatch of Notice of AGM has been completed on Tuesday, September 08, 2020.

In line with the MCA Circulars and SEBI Circulars, Shareholders are advised to register / update their Email ID with the Depository Participants, in order to receive electronic copies of the Annual Report / Login credentials, since physical copies of the Annual Report will be dispatched to the Shareholders this year.

BOOK CLOSURE
Notice is also hereby given pursuant to Section 93 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulations that the 80th (Eightieth) AGM from Thursday, September 24, 2020 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive).

VOTING THROUGH ELECTRONIC MODE:
Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 388 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any modification), amendments and re-enactments) thereof, for the same being in force, Regulation 41 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard - 2 (SS-2) on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, MCA Circulars and SEBI Circulars, the Company is providing its Members, the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means on all the business to be transacted as set forth in the Notice of the AGM, through the remote e-voting facility ("remote e-voting") provided by National Securities Depositories Limited ("NSDL"). The Company is also providing e-voting facility ("e-voting") at the AGM to be held through VC/OAVM facility by and the Shareholders who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote during the AGM, through e-voting. The Company has appointed Mr. Sanjay Dholekar (Membership No. F 2655), of M/s. Sanjay Dholekar and Associates, Practising Company Secretary (CP No. 3798) as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting process, in a fair and transparent manner.

The instructions for remote e-voting and e-voting are given in the Notice of the AGM. Shareholders are requested to note the following:

- The remote e-voting will commence on Sunday, September 27, 2020 (at 9:00 a.m. IST) and end on Tuesday, September 29, 2020 (at 5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting from Wednesday, September 30, 2020 (at 9:00 a.m. IST) till the date of the AGM. During this period, Shareholders of the Company holding shares in dematerialized form, as on the Cut-off date, i.e. Tuesday, September 22, 2020 may cast their vote by remote e-voting on the resolutions specified in the Notice of the AGM. Shareholders who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through VC / OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote is a record on file by the Scrutinizer, they shall not be allowed to change it subsequently.
- The voting rights of the Shareholders (for voting through remote e-voting or e-voting at the AGM) shall be in proportion to their share in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-off Date, i.e. Tuesday, September 22, 2020. A person whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories / Registrar and Share Transfer Agent as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
- Any person who acquires Shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date, may obtain the login details by sending an email to evoting@nsdl.co.in. A person who is not a Shareholder as on the Cut-off Date should treat the Notice of AGM for information purposes only.
- The manner of "remote e-voting" and "e-voting" during the AGM, for Shareholders holding shares in dematerialized mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses is provided in detail in the Notice of the AGM.

A copy of the AGM Notice along with Annual Report for the financial year 2019-2020 is available on the website of the Company at www.fdcindia.com and on the website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com, where the shares of the Company are listed. A copy of the AGM Notice is also available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than 48 (Forty Eight) hours from the conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, www.fdcindia.com immediately after their declaration, and will be communicated to NSDL, [evoting@ns](mailto:evoting@nsdl.com)

नगर जिल्हात १६४ नवीन रुग्ण

अहमदनगर, दि.८ (हिंदुस्थान समाचार) : अहमदनगर जिल्हात काल (सोम) रोजी सायंकाळी (सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत १६४ ने वाढ झाली. यामुळे जिल्हातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २६६४६ इतकी झाली असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४८९ इतकी झाली आहे.आता पर्यंत जिल्हात कोरोना मुळे ३८३ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. मंगळवारी सकाळी बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मरणा ८३, पाथर्डी ०८, नगर ग्राम पंच १०, श्रीरामपूर ०२, नेवासा ०३, श्रीगाँवा ०१, पारनेर ०१, राहुरी ०२, शेवगाव ४९, कोपरगाव ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जाहीर नोटीस
याद्वारे कळविणेत येते कि के. संदीप नागराजदास पत्नी या. रुम नं. ०४९ अनंत कृष्ण साठुके चाक शिवर रोड, आंबेठी साईबाबा मंदिर उजव, अशेरी (प.) मुंबई-४०००१९ हे कार्यरत निवृत्त/आरोग्यकर्त्यांनी दिनांक २०/०९/२०२० रोजी मरत झाले. मृत्यू पत्राच्या त्याचा पुढे नमूद ठेवण्यामागे कायदेशीर वास्तू आहेत.

- १) रुग्ण संदीप पत्नी - पत्नी, वय - ५८
- २) मृती संदीप पत्नी या. मृती विजयकण्ठ रोड/राज - विवाहित मृतुगीनी, वय - २८
- ३) प्रीती संदीप पत्नी - मृतुगीनी, वय - २६
- ४) परचेय संदीप पत्नी - मृतुगीनी, वय - २४

उक्त नमूद वास्तूंचा उक्त नमूद मृत व्यक्ती पक्षात त्याच्या विवृत वेतन/ बँक ठेकी वी/ प्रॉविडंड फंड/ वास्तू या नात्याने वास्तू दाखला द्या असल्याचे तसा अर्ज तयारीतदार अशेरी यांच्याकडे केला आहे. त्या अनुषंगाने तुम्हा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्याची तयारीतदार अशेरी यांचे कार्यालय, दादासाहे नोबोटी रोड, अशेरी (प.) मुंबई ४०००१९ याठिकाणे लेखी पत्राव्याखळ नोटीस प्राप्त झाल्यापासून ४ दिवसात संपर्क साधावा. अन्यथा प्रत्यक्षी आक्षेप नोंदी असे समजून निर्णय घेतले जाईल.

दिनांक: ०८/०९/२०२०

अर्जदार
अनंत कृष्ण साठुके चाक शिवर रोड, आंबेठी साईबाबा मंदिर उजव, अशेरी (प.) मुंबई - ४०००१९

SEVA INDUSTRIES LTD
CIN: L99999MH1990PL0058499
Reg. Office: T-14, MIDC, Tarapur, Boisar, Palghar - 401 506.
☎: 26732684 ✉: 26732666
🌐: corporate@seva.in 📧: www.seva.in

NOTICE
Pursuant to the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any amendment thereto, notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, September 15, 2020 inter-alia, to consider and approve the Un-Audited Standalone Financial Results of the Company for the quarter ended on June 30, 2020.

Further, as per 'SEYA Code of Conduct for Regulating, Monitoring & Reporting of the Trading by Insider', the trading window for dealing in securities of the Company has commenced from July 1, 2020 and will end 48 hours after the results are made public on September 15, 2020, for the specified persons covered in the code.

The above information is available on the Company's website i.e. www.seva.in and also available on the website of stock exchange i.e. www.bseindia.com and https://www.nseindia.com/

By order of the Board
For **Seva Industries Ltd**
Sd/-
Manisha Solanki
Company Secretary

Place: Mumbai
Date: September 07, 2020

Ventura Textiles Limited
Ventura Textiles Limited
121, MIDC, Sahar Road, J.B. Nagar, Andheri (West), Mumbai - 400 059
CIN: L21091MH1990PL01480; Tel: 022-42222222; Email: info@venturatextiles.com
Website: www.venturatextiles.com

NOTICE
Notice is hereby given in terms of regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that meeting of the Board Of Directors of the Company will be held on Tuesday, September 15th, 2020 at 4.00 p.m. at the registered office of the Company, inter alia, to consider, to take on record and approve the Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June 2020.

The information is also available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) and on the website of the Company viz. www.venturatextiles.com.

For Ventura Textiles Limited
Sd/-
P.M.Rao
Chairman & Managing Director
Place: Mumbai
Date: 08.09.2020
DIN: 00197973

PIONEER INVESTCORP LIMITED
(CIN L65990MH1984PLC031905)
Regd. off.: - 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai - 400021.
Tel. no: 022- 6618 6633
Fax no. 022 - 2204 9195
Website: www.pinc.co.in

NOTICE
NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, September 15th 2020, inter-alia, to consider and approve unaudited Standalone and Consolidated quarterly Financial Results of the Company for quarter ended 30th June, 2020.

This intimation is also available on the website of the Company at www.pinc.co.in and on the website of the BSE where the shares of the Company are listed at www.bseindia.com

FOR PIONEER INVESTCORP LIMITED
Sd/-
AMIT CHANDRA
COMPANY SECRETARY

Place : Mumbai,
Date : 8th September, 2020.

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेड
नोंदीणीकृत कार्यालय: उजम क्लव्हर, ६९, वी. क्लिफ रोड, मुंबई-४००००९.
सीआयएन क्र.:९९२४००एमएच९९१७९३एमसी३२३५०
वेबसाईट:www.uttamvaluel.com
दूर.:०२२-६६९३५०० फॅक्स:०२२-६७९२९२९५

सूचना
स्टॉक एक्सचेंजसह सेबी (लिस्टिंग) ऑटोमॅटिओन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता कंपनीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीची सभा पर्यवेक्षण संस्थेद्वारे होईल.

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेडकरिता
सह/ -
दिनांक: ०७.०९.२०२० (गण गोंड)

साहाय्यक उपाध्यक्ष व कंपनी सचिव

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड
सीआयएन:९९२४००एमएच९९१७९३एमसी३२३५०
नोंदीणीकृत कार्यालय: केमॉस, फ्लॉट क्र. १, १ला मजला, जेव्हाडीली सिंग, मुलुंदवरी कॅम्प रोड क्र. ३, मुंबई-४०००१५, महाराष्ट्र.
दूर.:०२२-२६२०१५१/२६२२४९०.
ई-मेल: sanjavyanjiya1@gmail.com

सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (एनओआर) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाय्यिका निम ३३ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व नोंदवून घेणे याकरिता मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००ला. कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालयात संचालक मंडळाची सभा होणार आहे. याद्वारे सदर सूचना कंपनीच्या www.djtexiles.co.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.mse.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

मंडळाच्या आदेशान्वये
दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरिता
संचालक श्री. नुररा
पुरुषोत्तम साठुके
सीआयएन:०१२०१२८२

दिनांक: ०८.०९.२०२०
ठिकाण: मुंबई

Parle Industries Limited
CIN:L21000MH1983PLC029128
Regd. Office: 6B, Knox Plaza, Ground Floor, Midc Spaze, Near Homtel Hotel, Off. Link Road, Malad (W), Mumbai: 400064.
Telefax: 91- 022 - 40033979.
E-mail: parle.software@gmail.com, Website: www.parleindustries.com

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th September, 2020, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Un-Audited Financial Results of the Company together with Limited Review Report thereon to be submitted by the Statutory Auditors for the first quarter 30th June, 2020 and any other business(s) as per discretion of the Board of Directors.

This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com.

For Parle Industries Limited
S/d
Bharat Bohra
Company Secretary

Date: 08th September, 2020
Place : Mumbai

जाहीर नोटीस
याद्वारे कळविणेत येते कि के. राजा वाघु वी. अ. अजना जेठू लोखंडे चाक, पाथरीबाजार, सदाश रोड, अशेरी पूर्व, मुंबई-४०००१९ हे कार्यरत निवृत्त/आरोग्यकर्त्यांनी दिनांक ३०/०९/२०१९ रोजी मरत झाले. मृत्यू पत्राच्या त्याचा पुढे नमूद ठेवण्यामागे कायदेशीर वास्तू आहेत.

- १) श्री. वाघु राजा घोडे - पत्नी, वय - ५२
- २) कृ. दिपक वाघु घोडे - मुलगी, वय - २२
- ३) कृ. दीपज्योती घोडे - मुलगी, वय - २४

उक्त नमूद वास्तूंचा उक्त नमूद मृत व्यक्ती पक्षात त्याच्या विवृत वेतन/ बँक ठेकी वी/ प्रॉविडंड फंड/ वास्तू या नात्याने वास्तू दाखला द्या असल्याचे तसा अर्ज तयारीतदार अशेरी यांच्याकडे केला आहे. त्या अनुषंगाने तुम्हा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्याची तयारीतदार अशेरी यांचे कार्यालय, दादासाहे नोबोटी रोड, अशेरी (प.) मुंबई ४०००१९ याठिकाणे लेखी पत्राव्याखळ नोटीस प्राप्त झाल्यापासून ४ दिवसात संपर्क साधावा. अन्यथा प्रत्यक्षी आक्षेप नोंदी असे समजून निर्णय घेतले जाईल.

दिनांक: ०९/०९/२०२०

अर्जदार
श्री. वाघु राजा घोडे,
अजना जेठू लोखंडे चाक, पाथरीबाजार, सदाश रोड, अशेरी पूर्व, मुंबई - ४०००१९.

कामदगिरी फॅशन लिमिटेड
CIN:L17120MH1987PLC042424
नोंदीणीकृत कार्यालय: ए-४०३, दि. वसुध, एच.सी. रोड, मॅडक, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१५. दूर.:०२२-७५६९३९३९.
Website: www.kflindia.com, E-mail:cs@kflindia.com

सूचना
सेबी (लिस्टिंग) ऑटोमॅटिओन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरिता
गौरव के. सोनी
कंपनी सचिव
दिनांक: मुंबई
दिनांक: ०८.०९.२०२०

जाहीर सूचना
मुळ अधिकार करारनामा हत्यला आहे येथे सूचना देण्यात येत आहे की, शिलादेवी चामारीया (किराना), प्रथम भाग, हिरमोय बोस व प्रवेश चामारीया (विकासक), द्वितीय भाग आणि अणुपणा तार (खेदरिद), तृतीय भाग यांच्या दायत्या ४ नोव्हेंबर, १९८८ रोजी मूळ करारनामा व अंतिमवर्तिकांना सहावे आहे आणि ते हसी निबंधक, कलकत्ता यांच्या कार्यालयात नोंदीणीकृत आहे असे स. १९८९ करिता पुरस्कर्त १, डी.ड. क्र.१२३७९ मध्ये नोंद आहे, जे युनिट क्र.१डी, १ला मजला, क्षेत्रक १, १०६६ क्र.१, श्री. कुंज अमटमेंट्स इमारत, एक कार्यालयीन जागासह अतिबाजीत सरासरी धारणाधारिका हितास, जमीन क्षेत्रफळ १३ कोटाह किंवा किमान, प्रिमासेस क्र.६०/२ चे पूर्व भाग, काही भारतीय सौधी (पूर्वीचा लेक रोड), कोलकाता, मोजे खासपूर, धारणीया, पीपल केड, लिन्हा साऊन २४ परगणा, वि ब्रॉकमॅन्चे व्हिहत सामायिक क्षेत्र, सुविधा या कायदेशीर हक्क यासह जमीनदाखल आहेत आहेत होणे ते हत्यले/हाडासह आहे आणि याबाबत त्यांची, ठाणे (पश्चिम) पोलीस ठाणे येथे ३० जुलै, २०१० रोजी तक्रार नोंद केली आहे. जर कोणता सापडल्यास किंवा काही दावा, आक्षेप असल्यास त्यांनी सदर मुळ करारनामा जमा करावे आणि/किंवा काही आक्षेप, दावा असल्यास त्यांच्या तारखेनुसार १० दिवसांत खालील स्वाक्षरीत नोंद घ्यायची आहे व येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती नुरुनिसा अब्दुल अझिज शेख या स्वर्गीय अब्दुल अझिज शेख यांच्या पत्नी आहेत आणि स्वर्गीय शेख मोहम्मद शेख कदम यांच्या मुलगी आहेत (बाचे ३०.३.२०१९ रोजी निधन झाले), म. गु. मुस्री, महाराष्ट्र आणि श्री. शेख मोहम्मद शेख कदम हे खोली क्र.४, हालिमाबाई चाळ, गावठाण लेन क्र.२, पोस्ट ऑफिस समोर, एच.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८, गाव अंधेरी, तालुका अंधेरी, मुंबई उमनार (बाघे सर खोली) या मारामध्ये मालक होते आणि त्यांनी मुलगा म्हणून तसेच स्वर्गीय श्री. शेख मोहम्मद शेख कदम यांचे कायदेशीर वारसादर व प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावे सदर खोली हस्तांतरणासाठी दुरुवकडे अर्ज केला आहे. जर कोणता व्यक्तीचा उपरोक्त जागेबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी दुरुवकट माग्याकडे व मेहफिजत ई-निर्णया दुरुवकट यांचे विवरण, हालिमाबाई चाळ, गावठाण लेन क्र.२, पोस्ट ऑफिस समोर, एच.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ यांच्याकडे सदर सूचना प्रकाशनासपूर्व १५ दिवसांत योग्य लेखी पत्राव्याखळ कळवावे, अन्यथा सदर खोली श्रीमती नुरुनिसा अब्दुल अझिज शेख यांच्या नावे हस्तांतर केली जाईल. कृपया नोंद असावी की, लेखी पत्राव्याखळ असलेले दावे विचारत घेतले जाणार नाही.

सह/ -
सतिश यु. मिश्रा (वकील)
तहसज्जता, विजय कुंज कोहोली, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.
दिनांक: ०८.०९.२०२० ठिकाण: मुंबई

वेलकॉम इंटरनॅशनल लिमिटेड
(पूर्वीची सिगर एनर्जी इंडिया लिमिटेड)
सीआयएन:एल२५११०एमएच९९१५९३एमसी३२३५०
एक्सचेंज, व्ही.सी.ए. प्लाझा, फ्लॉट क्र.१६, सीटीए, क्र.६०६९, ६०६९/१/२, चंदावकर रोड, नोबोटी (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००१२. व्हेबसाईट: www.welconinternational.com
ई-मेल: welconinternational@gmail.com

कॉर्ड निवृत्ती सूचना
सेबी (लिस्टिंग) ऑटोमॅटिओन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियम ४७ सहाय्यिका निम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.sinnerenergy.com व वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

याद्वारे, पूर्वी कळविण्यात आले (प्रॉविडन्स अँड इन्व्हाइटर ट्रुईंग) रेग्युलेशन्स २०१५ आणि कंपनीचे परमिट्ट व्यक्तीद्वारे निवृत्त, परवेसबा व अडवाळ व्यापारचे संकेतस्थळातून कंपनीची व्यापक विवरणी सदर परमिट्ट व्यक्ती आणि त्यांच्या संबंधित मंडळांच्या कार्यकारी अधिकार्यांनी मंडळाच्या (आधील व्यापक विवरणी) अंतर्गत, २०१५ नुसार १ जुलै, २०२० ते १४ सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या निष्कर्ष प्रतिनिधित्व केल्याने ४८ ठावण्यात बंद ठेवण्यात येईल.

वेबसाईट इंटरनॅशनल लिमिटेडकरिता
(पूर्वीची सिगर एनर्जी इंडिया लिमिटेड)
सह/ -
दिनांक: ०७.०९.२०२०
ठिकाण: मुंबई
व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन:०००३६१९९

स्कॅन्डेन्ट इमॉजिनिंग लिमिटेड
सीआयएन:एल३०००एमएच९९१७९३एमसी३०८५२
नोंदीणीकृत कार्यालय: फ्लॉट क्र.९३/५७, रोड क्र.२६, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, एमआरआडी, ठाणे (प.)-४०००६०, महाराष्ट्र.

बॉर्ड निवृत्ती सूचना
सेबी (लिस्टिंग) ऑटोमॅटिओन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे तसेच मंडळाच्या अनुमतीने इतर विषया याकरिता कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालयात मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी दु.१०.००ला. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या http://www.scandent.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्कॅन्डेन्ट इमॉजिनिंग लिमिटेडकरिता
सह/ -
शिवाल मुसळे
कंपनी सचिव व
दिनांक: ०७.०९.२०२० सक्षम अधिकारी

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती नुरुनिसा अब्दुल अझिज शेख या स्वर्गीय अब्दुल अझिज शेख यांच्या पत्नी आहेत आणि स्वर्गीय शेख मोहम्मद शेख कदम यांच्या मुलगी आहेत (बाचे ३०.३.२०१९ रोजी निधन झाले), म. गु. मुस्री, महाराष्ट्र आणि श्री. शेख मोहम्मद शेख कदम हे खोली क्र.४, हालिमाबाई चाळ, गावठाण लेन क्र.२, पोस्ट ऑफिस समोर, एच.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८, गाव अंधेरी, तालुका अंधेरी, मुंबई उमनार (बाघे सर खोली) या मारामध्ये मालक होते आणि त्यांनी मुलगा म्हणून तसेच स्वर्गीय श्री. शेख मोहम्मद शेख कदम यांचे कायदेशीर वारसादर व प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावे सदर खोली हस्तांतरणासाठी दुरुवकडे अर्ज केला आहे. जर कोणता व्यक्तीचा उपरोक्त जागेबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी दुरुवकट माग्याकडे व मेहफिजत ई-निर्णया दुरुवकट यांचे विवरण, हालिमाबाई चाळ, गावठाण लेन क्र.२, पोस्ट ऑफिस समोर, एच.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ यांच्याकडे सदर सूचना प्रकाशनासपूर्व १५ दिवसांत योग्य लेखी पत्राव्याखळ कळवावे, अन्यथा सदर खोली श्रीमती नुरुनिसा अब्दुल अझिज शेख यांच्या नावे हस्तांतर केली जाईल. कृपया नोंद असावी की, लेखी पत्राव्याखळ असलेले दावे विचारत घेतले जाणार नाही.

सह/ -
सतिश यु. मिश्रा (वकील)
तहसज्जता, विजय कुंज कोहोली, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.
दिनांक: ०८.०९.२०२० ठिकाण: मुंबई

बंदलाईफ कॅपिटल अंदाज्याद्वर लिमिटेड
नोंदीणीकृत कार्यालय: फ्लॉट क्र.९३/५७, रोड क्र.२६, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, एमआरआडी, ठाणे (प.)-४०००६०, महाराष्ट्र.

सीआयएन:९९२४००एमएच९९१७९३एमसी३२३५०
नोंदीणीकृत कार्यालय: २०१/२, शान्ति नागर, मिरा रोड (पूर्व), थाने-४०११०७, महाराष्ट्र.

सेबी (लिस्टिंग) ऑटोमॅटिओन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहाय्यिका निम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे तसेच अडवाळ अनुमतीने इतर विषया याकरिता कंपनीच्या नोंदीणीकृत कार्यालयात मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी दु.१०.००ला. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या http://www.onclifecapital.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com व http://www.nseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बंदलाईफ कॅपिटल अंदाज्याद्वर लिमिटेडकरिता
सह/ -
आदिती महापुंगकर
कंपनी सचिव व
दिनांक: ०७.०९.२०२०
ठिकाण: ठाणे
सक्षम अधिकारी

जाहीर सूचना
येथे सर्व सामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अश्वीत श्री. प्रितेश चंद्रनाथ संखे हे फ्लॉट क्र.ए-२०२४, २रा मजला, क्षेत्रक ६६८ वी.ए. अर्थी ६२.०८ चौ.मी. कापट क्षेत्र, आदर को-ऑपरिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जमीन सखे क्र.१४४ भाग, गाव बोहोर, तालुका व लिन्हा पाचवरी ही जागा श्रीमती गुरुलक्ष खुरिद पिठावाला यांच्याकडून खरेदी करित आहेत, त्यांनी असे प्रस्तुत केले आहे की, (१) श्रीमती गुरुलक्ष खुरिद पिठावाला व, (२) खुरिद केकी पिठावाला यांनी सदर फ्लॉट न. आदर कन्स्ट्रक्शन, बिन्डर यांच्याकडून अ.क्र. पीएलआर/३६५४/२०१९ अंतर्गत नोंदीणीकृत दिनांक ०९.०९.२०१९ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते, (२) श्री. खुरिद केकी पिठावाला यांचे १६.११.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पत्नीचा (अ) श्रीमती गुरुलक्ष खुरिद पिठावाला, (ब) मेहेर खुरिद पिठावाला व (क) प्रसाद खुरिद पिठावाला हे सदर परतव्यावत कायदेशीर वारसादर आहेत. जर कोणता सदर फ्लॉट किंवा भागाबाबत विक्री, बांधीत, भाडेपट्टा, न्याय, तला, कायदेशीर हक्क, जमी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही तिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीत नोंद घ्यायची आहे. ३२, तेरे कम्पाउंड, कृष्णा हरितलज्ज, दहिसर चेक नका, दहिसर (प.), मुंबई-४०००६८ येथे आल्यास तारखेनुसार १४ (चौदा) दिवसात कळवावे, अन्यथा सदर फ्लॉटवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

सह/ -
श्री. किरण ई. कोचोकर
के.के. असोसिएट्स, वकील
मोबा :९८२०२९२२४६
ठिकाण: मुंबई दिनांक:०९.०९.२०२०

जाहीर सूचना
येथे सर्व सामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अश्वीत श्री. प्रितेश चंद्रनाथ संखे हे फ्लॉट क्र.ए-२०२४, २रा मजला, क्षेत्रक ६६८ वी.ए. अर्थी ६२.०८ चौ.मी. कापट क्षेत्र, आदर को-ऑपरिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जमीन सखे क्र.१४४ भाग, गाव बोहोर, तालुका व लिन्हा पाचवरी ही जागा श्रीमती गुरुलक्ष खुरिद पिठावाला यांच्याकडून खरेदी करित आहेत, त्यांनी असे प्रस्तुत केले आहे की, (१) श्रीमती गुरुलक्ष खुरिद पिठावाला, (ब) मेहेर खुरिद पिठावाला व (क) प्रसाद खुरिद पिठावाला हे सदर परतव्यावत कायदेशीर वारसादर आहेत. जर कोणता सदर फ्लॉट किंवा भागाबाबत विक्री, बांधीत, भाडेपट्टा, न्याय, तला, कायदेशीर हक्क, जमी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही तिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीत नोंद घ्यायची आहे. ३२, तेरे कम्पाउंड, कृष्णा हरितलज्ज, दहिसर चेक नका, दहिसर (प.), मुंबई-४०००६८ येथे आल्यास तारखेनुसार १४ (चौदा) दिवसात कळवावे, अन्यथा सदर फ्लॉटवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

सह/ -
श्री. किरण ई. कोचोकर
के.के. असोसिएट्स, वकील
मोबा :९८२०२९२२४६
ठिकाण: मुंबई दिनांक:०९.०९.२०२०

CAUTION NOTICE
Public at large is hereby cautioned and warned to desist from entering into any transactions such as sale, lease, gift, mortgage, exchange, agreement of sale, agreement of development, power of attorney, agreement of leave and license or any other transaction in nature whatsoever with respect to entire or part or portion of all that piece and parcel of the properties which are owned/jointly owned/co owned by me and bearing the following addresses:
(i) 334 Krupa Complex, New Link Road, Andheri (W), Mumbai 400053
(ii) 1603/4, B wing, Brookhill Tower, 3rd Cross Lane, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400053
(iii) 205/Kw Complex, New Link Road, Andheri (W), Mumbai 400053
I have not authorised or given power of attorney to any person to deal in the aforesaid properties.

This is also to put all parties to notice that if any transaction entered into with respect to aforesaid properties will not be binding on me and will attract adverse legal consequences both civil and criminal.

Mrs. Arati Wanvari
Place: Mumbai
Date: 7th Sept 2020

गार्मेट इंटरनॅशनल लिमिटेड
CIN:L74110MH1995PLC0093448
नोंदीणी. कार्या: २०१, रवेजा चॅम्बर्स, फि प्रेश जवळ मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१
दूर.:०२२-२२८२०७४९, वेबसाईट: www.garnet.com ई-मेल: secretariat@garnet.com

सूचना
सिस्कोप्रीटिज एअर एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग) ऑटोमॅटिओन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियम २९ सहाय्यिका निम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, लिस्टिंग रेग्युलेशन्स निम ३३ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष इतर कार्यालय विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीच्या अर्थात www.garnet.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गार्मेट इंटरनॅशनल लिमिटेडकरिता
सह/ -
संचालक नागर
दिनांक: ०८.०९.२०२०
ठिकाण: मुंबई
डीआयएन:०१०९८३८

वेलकॉम इंटरनॅशनल लिमिटेड
(पूर्वीची सिगर एनर्जी इंडिया लिमिटेड)
सीआयएन:एल२५११०एमएच९९१५९३एमसी३२३५०
एक्सचेंज, व्ही.सी.ए. प्लाझा, फ्लॉट क्र.१६, सीटीए, क्र.६०६९, ६०६९/१/२, चंदावकर रोड, नोबोटी (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००१२. व्हेबसाईट: www.welconinternational.com
ई-मेल: welconinternational@gmail.com

कॉर्ड निवृत्ती सूचना
सेबी (लिस्टिंग) ऑटोमॅटिओन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियम ४७ सहाय्यिका निम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.sinnerenergy.com व वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

याद्वारे, पूर्वी कळविण्यात आले (प्रॉविडन्स अँड इन्व्हाइटर